

केंद्र शासनाच्या सामाईक मार्गदर्शक सूचना २००८ अन्वये
स्थापन करण्यात आलेल्या वसुंधरा राज्यस्तरीय पाणलोट
विकास यंत्रणेची (SLNA) पुनर्रचना करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास व जलसंधारण विभाग
शासन निर्णय क्रमांक सामासू-२००९/प्र.क्र.७/जल-८,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक :- १७ एप्रिल, २००९.

वाचा :

- १) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्रमांक सामासू-१००८/प्र.क्र.४१/जल-२०, दि.२१ मे, २००८..
- २) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्रमांक सामासू-१००८/प्र.क्र.६४/जल-२०, दि.२२ ऑगस्ट २००८

प्रस्तावना:

नियोजन आयोगाच्या मान्यतेने पाणलोट विकासाकरीता सामाईक मार्गदर्शक सूचना २००८ (Common Guidelines for Watershed Development Project 2008) केंद्र शासनाच्या नॅशनल रेनफेड एरिया अॅथॉरिटी मार्फत निर्गमित झाल्या आहेत. केंद्रीय मंत्रालयामार्फत दि.१ एप्रिल, २००८ पासून मंजूर होणा-या प्रकल्पांकरिता या सामाईक मार्गदर्शक सूचना लागू आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यस्तरावर "राज्यस्तरीय नोडल यंत्रणेची (SLNA) " ची स्थापना वर नमूद दिनांक २१ मे २००८ च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे. ही यंत्रणा वर नमूद दिनांक २२ ऑगस्ट २००८ च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे "वसुंधरा राज्यस्तरीय पाणलोट विकास यंत्रणा" या नावाने मा.धर्मादाय आयुक्त यांचेकडे संस्था नोंदणी अधिनियम १८६० अन्वये नोंदणीकृत करण्यात आली आहे.

वसुंधरा राज्यस्तरीय पाणलोट विकास यंत्रणेच्या दि.२१ मे २००८ च्या शासन निर्णयात नमूद केलेल्या रचनेमध्ये सामाईक मार्गदर्शक सूचना २००८ मधील तरतूदीच्या अधीन राहून बदल करण्याची व सदर यंत्रणेची पुनर्रचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

केंद्र शासनाच्या पाणलोट प्रकल्पासाठीच्या सामाईक मार्गदर्शक सूचना २००८ नुसार स्थापन करण्यात आलेल्या वसुंधरा राज्यस्तरीय पाणलोट विकास यंत्रणेची पुनर्रचना करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे. वसुंधरा राज्यस्तरीय पाणलोट विकास यंत्रणेची सुधारित रचना पुढीलप्रमाणे राहिल :-


प्रधान सचिव (जलसंधारण)	अध्यक्ष
प्रधान सचिव (कृषि) अथवा त्यांचे प्रतिनिधी	सदस्य
सचिव (पदुम) अथवा त्यांचे प्रतिनिधी	सदस्य
सचिव (ग्रामविकास) अथवा त्यांचे प्रतिनिधी	सदस्य
प्रधान मुख्य वनसंरक्षक , नागपूर	सदस्य
सहसचिव/उपसचिव (जलसंधारण)	सदस्य
राज्य प्रमुख , एनआयसी, मुंबई	सदस्य
कृषि आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे	सदस्य

संचालक, सामाजिक वनीकरण, पुणे	सदस्य
संचालक, महाराष्ट्र सुदूर संवेदन केंद्र (MRSAC), नागपूर	सदस्य
संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे	सदस्य
मुख्य अभियंता व सह सचिव (रोहयो, नियोजन)	सदस्य
आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे	सदस्य
केंद्र शासन /NRAA/DoLR/NABARD	
या संस्थांनी नामनिर्देशित केलेले सदस्य	सदस्य
स्वयंसेवी संस्था (नामनिर्देशनाने)	सदस्य
संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, कृषि आयुक्तालय, पुणे	सदस्य व मुख्य कार्यकारी अधिकारी,

२. वरीलप्रमाणे पुनर्रचित वसुंधरा राज्यस्तरीय पाणलोट विकास यंत्रणेची कार्यक्षमता यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या संदर्भाधिन दि.२१ मे २००८ व दि.२२ ऑगस्ट २००८ च्या शासन निर्णयाप्रमाणेच राहिल.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००९०४१७१४२८३९००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,



(रेखा भिडे)

सह सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

मा. राज्यपाल यांचे खाजगी सचिव,
 मा. मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
 सर्व मंत्री, राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
 मा. मंत्री, जलसंधारण, यांचे खाजगी सचिव
 मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्यस्तरीय जलसंधारण सल्लागार परिषद.
 प्रमुख भागदर्शक, आदर्शगांव संकल्प व प्रकल्प समिती, राळेगण सिध्दी, ता. पारनेर, जि. अहमदनगर.
 कार्याध्यक्ष, आदर्श गांव संकल्प व प्रकल्प समिती, शिवाजीनगर, पुणे.
 मा. राज्यमंत्री, जलसंधारण, यांचे खाजगी सचिव
 मुख्य सचिव, यांचे सचिव
 शासनाचे अप्पर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव,
 सर्व विभागीय आयुक्त,
 आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे,
 संचालक, सामाजिक वनीकरण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,
 संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे,
 ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई,
 सर्व जिल्हाधिकारी,
 महासंचालक, कै. वसंतराव नाईक स्वावलंबन मिशन
 संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य, पुणे
 सर्व उपायुक्त (विकास)
 मुख्य अभियंता, लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर), पुणे

प्रधान मुख्य वन संरक्षक, नागपूर, महाराष्ट्र राज्य, नागपूर,
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, /सर्व प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,
सर्व अधीक्षक अभियंता, पाटबंधारे, /सर्व अधीक्षक अभियंता, लघु पाटबंधारे, (स्थानिक स्तर)
संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई, /महासंचालक, माहिती व जनसंपर्क, मुंबई (प्रसिध्दी करीता),
विभागीय कृषि सहसंचालक, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, लातूर.
सर्व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी,
सर्व सहसंचालक, सामाजिक वनीकरण वृत्ते, नागपूर/अकोला /औरंगाबाद/ नाशिक/कोल्हापूर/कोकणवृत्त-ठाणे.
सर्व मुख्य वनसंरक्षक, / सर्व उपवनसंरक्षक
सर्व उपसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग,
महालेखापाल, (लेखापरिक्षा), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर,
महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर,
सर्व कार्यासने/अधिकारी, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.
निवडनस्ती--जल-८.